

**मूलपर्णी** (मूल + पर्ण) f. eine best. Pflanze, = मारुकपर्णी RATNAM. im CKDr.

**मूलपुलिशसिद्धात्** m. der ursprüngliche (मूल) Siddhānta des Pulica BHĀTTOTP. zu VARĀH. Brh. S. 2; vgl. KERN in der Einl. S. 50.

**मूलपाक** (मूल + पाक) m. gaṇa न्यङ्गादि zu P. 7, 3, 53.

**मूलपुरुष** (मूल + पुरुष) m. Stammhalter Čik. 91, 13.

**मूलपुक्त्र** n. = पुक्त्रमूल RĀGAN. im CKDr.

**मूलपातो** f. eine best. Gemüsepflanze, = पोतिका RĀGAN. im CKDr.

**मूलप्रकृति** (मूल + प्रकृति) f. 1) die Natur als Grundursache alles Seien-  
ben COLEBR. Misc. Ess. I, 242. SĀMKHAK. 3. PĀNKAR. 1, 1, 63. 2, 3, 27. 6,  
25. 4, 3, 24. WEBER, RĀMAT. UP. 337 (vgl. Verz. d. Oxf. H. 29, a, 40). Verz.  
d. Oxf. H. 23, a, 11. 81, a, 16. WILSON, Sel. Works 1, 243. — 2) pl. Bez.  
der bei einem Kriege zunächst in Betracht kommenden Fürsten, des  
विजिगीयु. व्यति, मध्यम und उदासीन, KULL. zu M. 7, 157. KĀM. NĪTIS. 8,  
20; vgl. शालाप्रकृति.

**मूलप्रणिहित** (मूल + प्रणित) adj. vielleicht von früher her durch Spione  
bekannt: (तस्करा) पे तत्र नोपर्युर्मूलप्रणिहिताश्च ये । तान्प्रसव्य नृपो  
कृत्यात् M. 9, 269. KULL.: पे च मूले राजनियुक्तपुराणचार्वर्गे प्रणिहिता:  
सावधानभूताः. Vgl. u. 1. धा mit प्रणित 6.

**मूलफलद** (मूल - फल + १. द) m. Brodfruchtbau RĀGAN. im CKDr.

1. **मूलबन्ध** (मूल + बन्ध) m. eine best. Stellung der Finger Verz. d.  
Oxf. H. 233, a, 22. 236, b, 21. — Vgl. मूल 11.

2. **मूलबन्ध** (wie eben) adj. wohl Wurzeln habend, tief wurzelnd: अथ  
WEBER, RĀMAT. UP. 336. vielleicht fehlerhaft für मूलबद्ध.

**मूलबृह्णा** (मूल + बृह्ण) 1) adj. f. इ entwurzelnd AV. 12, 8, 33. — 2) f. इ  
das Nakshatra Mūla TBr. 1, 3, 4, 4, 2, 5. — 3) n. dass. und zugleich  
das Entwurzeln AV. 6, 110, 2. 112, 1.

**मूलभद्र** (मूल + भद्र) m. Bein. Kāmsa's TRIK. 2, 8, 23. HĀR. 32. —  
Vgl. मूलदेव.

**मूलभव** (मूल + भव) adj. f. आ aus Wurzeln schiessend SUÇR. 2, 171, 6.

**मूलभार** (मूल + भार) m. eine Last Wurzeln gaṇa वंशादि zu P. 5, 1,  
50. — Vgl. मैलभारिक.

**मूलभृत्य** (मूल + भृत्य) m. ein angestammter Diener d. i. ein Diener,  
dessen Vater, Grossvater u. s. w. schon Diener waren (Gegens. आगत्य)  
Spr. 2230. HIT. 70, 10.

**मूलमपउल** (मूल + मप) WILSON, Sel. Works 2, 37.

**मूलमत्त** (मूल + मत्त) m. Grundspruch, Bez. eines best. Spruchs Verz.  
d. B. H. 340, a, 8. Verz. d. Oxf. H. 103, a, 33. PĀNKAR. 3, 8, 15. SPR. 3196,  
v. l. — Vgl. मूलचिद्या.

**मूलमाधव** (मूल + माधव) N. pr. einer Oertlichkeit Verz. d. Oxf. H. 149, a, 19.

**मूलमित्र** (मूल + मित्र) m. N. pr. eines Gobhila Ind. St. 4, 374.

**मूलरस** (मूल + रस) m. Sansevieria zeylanica Willd. RATNAM. im CKDr.

**मूलराज** (मूल + राज) m. N. pr. eines Fürsten Verz. d. Oxf. H. 180, b, 24.

**मूलवचन** (मूल + वचन) n. Grundworte, Grundtext Verz. d. Oxf. H.  
207, b, 82, 38.

**मूलविषयधन** (मूल + विषयधन) n. das Kapital eines Kaufmanns  
AK. 3, 4, 11, 46.

**मूलवस्तु** (von मूल) adj. 1) mit (essbaren) Wurzeln versehen: देश MBh.

13, 6507. फलं reich an Früchten und Wurzeln R. 5, 73, 19. — 2)  
vielleicht so v. a. mit Wurzeln zaubernd (vgl. मूलिन्): मूलो मूलवताम्-  
तो धूप्यते धूमकेतुना R. 5, 73, 57. = राजस Schol.; die ed. Bomb. (6, 4, 51)  
liest: मूलो मूलवता स्पृष्टे धूं und der Schol. erklärt मूलवता durch  
उच्चेदपाकारत्योत्तियतेन.

**मूलवाप** (मूल + वाप) m. Stecher von (essbaren) Wurzeln R. GORR. 2, 90, 18.

**मूलवारान्** (मूल + वार) m. N. pr. eines Mannes Verz. d. Oxf. H. 33, b, 7.

**मूलवित** (मूल + वित) n. Kapital MED. 1. 43.

**मूलविद्या** (मूल + विद्य) f. Hauptspruch, Bez. eines best. Spruchs (=  
द्वादशात्तर Schol.) BHAG. P. 8, 16, 40. — Vgl. मूलमत्त.

**मूलविवाशन** (मूल + विव) n. vollständiges Zugrunderichten R. 4, 19, 11.

**मूलचिमुञ्ज** (मूल + चिमुञ्ज) adj. P. 3, 2, 5, Vārtt. Wurzeln niederbiegend:  
रथ Schol. m. Wagen WILSON.

**मूलविरेचन** (मूल + विरेचन) n. eine Laxanz aus Wurzeln SUÇR. 4, 160, 15.

**मूलव्यसन** (मूल + व्यसन) n. die Beschäftigung —, das Handwerk dessen,  
von dem man abstammt, d. i. des Vaters: चापालेन तु सोगको मूलव्य-  
सनवृत्तिमान्। पुक्तास्यां ग्रापते पाप: M. 10, 38. KULL.: मारणोचितापराधस्य  
मूलं वथ्यस्तस्य व्यसनं राजादेशेन मारणम्. MBh. 13, 2589 steht statt des-  
sen चापालसमवृत्तिमत्.

**मूलत्रितिन्** (von मूल + त्रिति) adj. sich ausschliesslich von Wurzeln  
nährend HARIV. 7788.

**मूलशकुन** (मूल + शकुन) m. der erste Vogel (bei einem Augurium) VA-  
RĀH. Brh. S. 93, 60.

**मूलशाकट** und **मूलशाकिन** (मूल + शाकट) n. ein mit essbaren Wurzeln  
bestandenes Feld P. 5, 2, 29, Vārtt. 9, 10, Sch.

**मूलश्रीयतिर्तीर्थ** (मूल - श्रीर्तीर्थ) n. N. pr. eines Tirtha Verz. d.  
Oxf. H. 67, a, 30.

**मूलसं** adj. von मूल gaṇa तपादि zu P. 4, 2, 80.

**मूलसंघ** (मूल + संघ) m. N. einer Genossenschaft oder Secte Verz. d.  
Oxf. H. 180, b, 28; vgl. WILSON, Sel. Works 1, 341.

**मूलसर्वास्तिवाद** (मूल + सर्व) m. pl. N. einer buddhistischen Schule  
BURN. Intr. 466. Lot. de la b. l. 337. WASSILJEW 234. 267. °वादिन् 89.

**मूलसाधन** (मूल + साधन) n. Hauptwerkzeug, Haupthilfsmittel: क्रिया-  
णा खलु धर्माणां सत्पत्व्यो मूलसाधनम् KUMĀRAS. 6, 13.

**मूलस्थल** (मूल + स्थल) n. N. pr. einer Oertlichkeit Verz. d. Oxf.  
H. 338, b, 32.

**मूलस्थान** (मूल + स्थान) 1) n. a) Fundament Verz. d. Oxf. H. 62, b, 9.  
— b) Hauptplatz Schol. zu VARĀH. Brh. S. 93, 61. — c) Luftraum. —

d) Gott ÇABDĀRTHAK. bei WILSON. — e) Multan Verz. d. Oxf. H. 340, a,  
17 (मूलो, aber im Index मूल). ALBYROUNY bei REINAUD, Mém. sur l'Inde  
98. Meou-lo-san-pou-lou d. i. मूलस्थानपुर HIOUEN-THSANG 2, 173. °तीर्थ  
n. N. pr. eines Tirtha, = भास्कर Verz. d. Oxf. H. 67, a, 32. — 2) f. इ  
Bein. der Gauri ÇABDĀRTHAK. bei WILSON.

**मूलस्थायिन्** (मूल + स्थाय) adj. seit Anfang bestehend, Beiw. Çiva's  
MBh. 12, 10087. NILAK.: मूलमधिष्ठानम् तद्विर्विकारेण द्रवेण तिष्ठति.

**मूलस्त्रितस्** (मूल + स्त्रित) n. Hauptlauf eines Flusses RĀGA-TAR. 3, 96.

**मूलस्त्र** (मूल + स्त्र) adj. Jnd (gen.) die Wurzeln fortnehmend so v.  
a. vollständig zu Grunde richtend: न्रधम् M. 8, 353. न्रन्धर् R. GORR. 2, 68,